



Estd. 1962  
NAAC'A' Grade

## शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

### प रि प त्र क

विद्यापीठातील सर्व प्रशासकीय सेवकांना कळविण्यात येते की, विद्यापीठ अधिकार मंडळाने वर्ग १, २, ३, व ४ मधील प्रशासकीय सेवकांना वैयक्तिक संगणक खरेदीसाठी अग्रीम मंजूर करण्याची योजना मंजूर केलेली आहे.


या योजनेची नियमावली पुढीलप्रमाणे राहिल. तरी वर्ग १, २, ३, व ४ मधील ज्या प्रशासकीय सेवकांना या योजनेमधून वैयक्तिक संगणक खरेदी करावयाचा आहे. त्यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आवक विभागात दि.११/०५/२०१८ पूर्वी सादर करावेत. सादर अर्ज आस्थापना विभागात उपलब्ध आहेत.

### नियमावली

- १) वर्ग १ ते ४ पर्यंतच्या प्रशासकीय अधिकारी/कर्मचारी यांना संगणक खरेदीसाठी अग्रीम व्याजरहित अनुज्ञेय राहिल.
- २) ज्या कर्मचाऱ्यांचे/अधिकाऱ्यांचे मासिक निव्वळ देय वेतन व भत्ते कमीत कमी रु.५,०००/- असेल अशाच कर्मचाऱ्यांना/अधिकाऱ्यांना हा अग्रीम मंजूर करण्यात येईल.
- ३) अग्रीमची रक्कम रु. ३०,०००/- राहिल व या रक्कमेच्या परतफेडीसाठी दरमहा रक्कम रु.७५०/- हप्त्याने ४० मासिक हप्त्यांत अग्रीम रक्कम वसूल करण्यात येईल. मात्र एखादा कर्मचारी/अधिकारी नियतवयोमानानुसार उपरोक्त ४० मासिक हप्ते पूर्ण होण्यापूर्वीच सेवानिवृत्त होणार असेल तर त्याच्या सेवानिवृत्तीपूर्वी संपूर्ण अग्रीम वसूल होईल अशा प्रकारे वसुलीचे हप्ते निश्चित करण्यात येतील. प्रत्येक वर्षी एकूण २० कर्मचाऱ्यांना खालील अग्रक्रमानुसार अग्रीम देण्यात येईल.
- ४) संगणक खरेदीसाठी अग्रीम वर्ग-१ ते ३ मधील कर्मचाऱ्यांना खालील प्रमाणात वाटप करण्यात येईल-

वर्ग - १	५ कर्मचारी
वर्ग - २	५ कर्मचारी
वर्ग - ३	१० कर्मचारी
वर्ग - ४	२० कर्मचारी
- ५) वर्ग १, २, ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांची संगणक अग्रीमसाठी जादा मागणी नसेल तर अंतरपरिवर्तनानुसार संबंधीताना जादा संधी देण्यात येईल.
- ६) संगणक अग्रीम रक्कमेतून जो संगणक खरेदी करावयाचा आहे तो ब्रॅण्डेड कंपनीचा असावा व अँथोराईज्ड डिलरकडून खरेदी करावा. संगणक खरेदीची रक्कम विद्यापीठाकडून थेट संबंधीत पुरवठादारास धनादेशाने देण्यात येईल.
- ७) संगणक खरेदी रक्कम पावतीनुसार - संगणक, युपीएस सर्व करांसह जितकी असेल तितकी किंवा रु. ३०,०००/- यापैकी जी कमी असेल ती देण्यात येईल.
- ८) संगणक खरेदी करण्यासाठी दिलेल्या अग्रीम रक्कमेची परतफेड होईपर्यंत संगणक विद्यापीठाकडे तारण राहिल.

- १) सेवकाला संगणक खरेदी करण्यासाठी अग्रीम मंजूर करण्यापुर्वी सेवकाने विहित नमुन्यात करार करण्याचा आहे.
- १०) सेवकाला संगणक अग्रीम मिळण्यासाठीचा अर्ज ज्या तारखेला सक्षम प्राधिकाऱ्याकडे प्राप्त झाला असेल त्या अधिकाऱ्याचा/कर्मचाऱ्याचा त्याबाबतच्या प्रतिक्षायादीत ज्येष्ठता क्रम निश्चित करण्यात येईल व त्या ज्येष्ठाक्रमानुसार व निधीच्या उपलब्धतेनुसार अग्रीम मंजूर करण्यात येईल.
- ११) खरेदी केलेल्या संगणकाची सेवकाने परस्पर विल्हेवाट लावल्यास संपूर्ण अग्रीम रक्कम १७.७५ टक्के व्याजदराने एकरकमी वसूल करण्यात येईल.
- १२) जोपर्यंत विद्यापीठाकडे संगणक तारण आहे त्या कालावधीपर्यंत संगणकाचा दरवर्षी विमा उतरविण्यात यावा व विम्याची रक्कम संबंधीत कर्मचाऱ्याने भरावी. कर्मचाऱ्याने जर विमा उतरविला नाही किंवा पुर्नर्जिवीत केला नाही तर विद्यापीठ विमा उतरण्याची कार्यवाही करेल व त्याचा सर्व खर्च संबंधीत कर्मचाऱ्याच्या पगारातून वसूल केला जाईल.
- १३) वैयक्तिक संगणक अग्रीम हा विद्यापीठाच्या सेवेतील कालावधीत एकदाच अनुज्ञेय राहिल.
- १४) वैयक्तिक संगणक अग्रीम मंजूर केल्यानंतर, संबंधीत अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा पुस्तकांमध्ये त्याबाबतची नोंद घेण्यात येईल.
- १५) भविष्य निर्वाह निधीमधून वैयक्तिक संगणकासाठी ना परतावा रक्कम काढली असल्यास वैयक्तिक संगणकासाठी अग्रीम मंजूर करता येणार नाही व तसे सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रमाणीत करणे आवश्यक राहिल.
- १६) ज्या महिन्यात संगणक अग्रीम दिला जाईल त्याच्या पुढील महिन्यापासून हप्ता सुरू करण्यात येईल.
- १७) ज्या कर्मचाऱ्यांना संगणक खरेदीसाठी अग्रीम देण्यात येईल त्याने विद्यापीठात संगणकावर काम करणे आवश्यक आहे.

  
 कुलसचिव

जा.क्र.आस्थापना/ 1232

दि:

2 MAY 2018

प्रति,

- १) सर्व अधिविभागप्रमुख, संचालक, समन्वयक
- २) सर्व उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिव
- ३) सर्व प्रशासकीय विभागप्रमुख
- ४) स्वीय सहाय्यक - मा.कुलगुरू, .प्र-कुलगुरू, कुलसचिव, संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ, वित्त व लेखा अधिकारी.

सदरचे परिपत्रक सर्व वर्ग १, २, ३, व ४ मधील सर्व प्रशासकीय अधिकारी/ सेवकाच्या निदर्शनास आणावे.

## शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

“ नविन वैयक्तिक संगणक ” खरेदी करण्यासाठी करावयाच्या अग्रिम अर्जाचा नमुना

अ.क.		
१	अर्जदाराचे नाव	श्री / श्रीमती
२	पदनाम	
३	कार्यालयाचे नाव व पत्ता	शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
४	(अ) वेतन बॅंड	रु.
	(ब) मूळ वेतन + ग्रेड पे	रु.
	(क) एकुण वेतन	रु.
	(ड) वजावट	रु.
	(इ) निव्वळ वेतन (सोबत पे स्लीप सादर करावी)	रु.
५	नविन वैयक्तिक संगणकाची अंदाजे किंमत	रु.
६	आवश्यक अग्रिम	रु.
७	(अ) सेवा नियुक्तीचा दिनांक	/ /
	(ब) सेवानिवृत्तीचा दिनांक	/ /
८	अग्रिमाची परतफेड किती हप्त्यांत करण्यात येईल? (विहित ४० अथवा विहितमर्यादेपेक्षा कमी )	
९	संगणकासाठी या पूर्वी प्रॉव्हीडंट फंडामधून अग्रिम घेतले होते किंवा कसे ? घेतले असल्यास.....	
	(अ) अग्रिम अदा केल्याचा दिनांक (ब) अद्याप परतफेड करावयाचे शिल्लक अग्रिम आणि / किंवा त्यावरील व्याज इत्यादी	
१०	नियोजित खरेदी तपशिल <b>वैयक्तिक संगणक</b> (अ) कंपनीचे नाव (ब) डिलरचे नाव व पत्ता (सोबत कोटेशन सादर करावे)	

(2)

११	प्रमाणित करण्यात येते की, या अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती पूर्ण आणि खरी आहे. वैयक्तिक संगणक ताब्यात घेतल्याच्या दिनांकापासून मी वैयक्तिक संगणकाचा विमा उतरवीन. तसेच अग्रीम रक्कमेची पुर्णतः वसुली होईपर्यंत दरवर्षी मी सदर विम्याचे पुर्नूज्जीवन करेन.
१२	वैयक्तिक संगणक खरेदीसाठी अग्रीम मंजुर करण्याबाबतच्या परीपत्रकातील तसेच यासंदर्भात विद्यापीठ वेळोवेळी करणारे नियम व अटी मला बंधनकारक राहतील.

दिनांक :

अर्जदाराची सही

ठिकाण :

नांव :-

पदनाम :-

-----